

Telephone: +91 22 6661 7272 | Email: info.india@blackbox.com

BBOX/SD/SE/2023/87

November 11, 2023

Corporate Relationship Department Bombay Stock Exchange Limited

P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400001 **Corporate Relationship Department National Stock Exchange Limited**

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051

Sub: Submission of Newspaper Advertisement clippings pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015

Ref.: Scrip code: BSE: 500463/NSE: BBOX

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith clippings of the Newspaper Advertisement(s) published on November 11, 2023, in The Free Press Journal, English edition and Navshakti, marathi edition with respect to Unaudited Financial Results for the quarter/half-year ended September 30, 2023.

This is for your information, record and necessary dissemination to all the stakeholders.

Thanking You,

For Black Box Limited (Formerly Known as AGC Networks Limited)

Aditya Goswami
Company Secretary & Compliance Officer

Encl.: A/a.

ब्लॅक बॉक्स लिमिटेड

(पूर्वीचे नाव एजीसी नेटवर्क्स लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालयः ५०१, ५ वा मजला, बिल्डिंग क्र. ९, ऐरोली नॉलेज पार्क,

एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, ऐरोली नवी मुंबई - ४००७०८

				(रु. काटात, अ	ान्य प्रकारे नमुद वे	ञ्लल नसल्यास	
		संपलेली तिमाही		संपलेले र	पहा महिने	संपलेले वर्ष	
तपशील		अलेखापरिक्षित		अलेखा	लेखापरिक्षित		
	३०/०९/२०२३	३०/०६/२०२३	३०/०९/२०२२	३०/०९/२०२३	३०/०९/२०२२	38/03/2023	
प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न	१,५७४.३५	१,५७१.४१	१,५६२.२४	३,१४५.७६	२,९३३.९३	६,२८७.५६	
परकीय चलन व्यवहार आणि रुपांतराच्या परिणाम, स्थगित खरेदी							
मोबदल्याच्या रास्त मूल्यांकनावर तोटा, समन्यायी पद्धत वापरून							
गुंतवणूकीयचे निव्वळ तोटाच्या हिस्सा अपवादात्मक बाबी आणि							
करपूर्व नफा/(तोटा)	४४.७०	२६.८४	(७.५६)	७१.५४	१३.७६	७६.०४	
कालावधीकरिता निव्वळ (तोटा)/नफा अपवादात्मक बाबी आणि	४७.६७	३१.४६	(८.१७)	७९.१३	१४.५३	८१.७६	
करपूर्व							
कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ (तोटा)/नफा अपवदात्मक बाबी							
पश्चात	\$\$.80	२४.४०	(२३.१०)	५७.८०	(५.२०)	२९.४८	
कालावधीकरिता करोत्तर निव्वळ (तोटा)/नफा अपवादात्मक							
बाबीपश्चात	३१.९६	२३.९४	(२२.६०)	५५.९०	(৬.१९)	२३.७०	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात							
कालावधीकरिता नफा आणि करपश्चात इतर सर्वसमावेशक उत्पन्न	२०.९०	३४.११	(३०.२०)	५५.०१	(४०.९२)	(२.३५)	
धरून)							
व्याज, कर, घसारा आणि कर्जफेडीची तरतुद आणि इतर उत्पन्न							
(इबीआयटीडीए) पूर्व प्राप्ती	१०१.६२	९१.८३	४६.९७	१९३.४५	१००.५७	२७८.८९	
भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य)	३३.५८	३३.५८	३३.५८	३३.५८	३३.५८	३३.५८	
लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार इतर इक्विटी						२६२.४४	
अपवादात्मक बाबींपूर्व प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग प्राप्ती/							
(तोटा)							
मुलभूत (रु.)	૨. <i>७५</i> *	१.८५*	(०.४६)*	४.६०*	૦.હપ્ૠ	8.48	
सौम्यिकृत (रु.)	૨. <i>७५</i> *	۶.८४ *	(০.४६)*#	४.५९*	૦.હધ્ૠ	8.4	
अपवादात्मक बाबींपश्चात प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग							
प्रामी/(तोटा)							
मूलभूत (रु.)	8.80*	8.83 *	(१.३६)*	3.33*	*(\$8.0)	१.४३	
सौम्यिकृत (रु.)	8.90*	8.82*	(१.३६)*#	3.32**	(0.83)*#	8.88	

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्वलोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांकारेता एकत्रित वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. संपूर्ण वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस (ww आणि www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.blackbox.com) वर उपलब्ध आहे.
- सदर एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष ("विवरण") कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊटिंग स्टॅण्डर्ड ३४, इंटेरियम फायनान्शिअल रिपोर्टिंग (''इंड एएस ३४'') मध्ये नमूद केल्यानुसार मान्यता आणि मापण तत्वे आणि भारतामध्ये सर्वसामान्यरित्या स्विकारलेले इतर लेख तत्वे ला अनुसरुन बनविला आहे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्यूलेशन्स, २०१५ (सुधारितनुसार) च्या विनियम ३३च्या सादरीकरण आणि प्रकटीकरण आवश्यकतेला अनुसरुन आहे.

					न्य प्रकारे नमुद वे	
		संपलेली तिमाही		संपलेले र	पहा महिने	संपलेले वर्ष
तपशील		अलेखापरिक्षित		अलेखा	लेखापरिक्षित	
	३०/०९/२०२३	३०/०६/२०२३	३०/०९/२०२२	३०/०९/२०२३	30/09/2022	38/03/2023
प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न	९४.७२	८४.२८	७८.९७	१७९.००	१६०.६४	३६३.३७
परकीय चलन व्यवहार आणि रुपांतराच्या परिणाम, अपवादात्मक बाबी						
आणि करपूर्व (तोटा)/ नफा	(३.९१)	(১.৬४)	(१.९९)	(४.६५)	(१.१६)	8.88
कालावधीकरिता निव्वळ (तोटा) अपवादात्मक बाबी आणि करपूर्व	(३.७६)	(०.४६)	(१.३६)	(४.२२)	०.४६	4.69
कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ (तोटा)/नफा अपवदात्मक बाबीनंतर	(३.७६)	(०.४६)	(१.३६)	(४.२२)	०.४६	4.09
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक						
बाबीनंतर	(३.७३)	(0.40)	(१.४०)	(४.२३)	0.43	4.68
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (करपश्चात						
कालावधीकरिता नफा/(तोटा) आणि करपश्चात इतर सर्वसमावेशक						
उत्पन्न/(तोटा))	(३.६६)	(०.६१)	(१.५१)	(४.२७)	૦.હધ	4.80
व्याज, कर, घसारा आणि कर्जफेडीची तरतुद आणि इतर उत्पन्न						
(इबीआयटीडीए) पूर्व प्राप्ती	(0.30)	२.३०	१.८९	१.९३	६.६०	१७.८३
भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य)	३३.५८	३३.५८	३३.५८	३३.५८	३३.५८	33.40
लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार इतर इक्विटी						२९५.६३
प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग प्राप्ती/(तोटा)						
मुलभूत (रु.)	(0.22)*	*(ε∘.∘)	*(٥.٥٥)	(0.74)*	ο.ο\$*	0.30
सौम्यिकृत (रु.)	(0.22)*#	(0.03)*#	(٥.٥٥)*#	(0.24)*#	0.03*	0.30

सही/-

800043

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्य तिमाही आणि सहा महिन्याकरिता वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. संपूर्ण वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस (www.nseindia.com आणि www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.blackbox.com) वर उपलब्ध आहे.
- सदर एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (''विवरण'') कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड ३४, इंटेरिया फायनान्त्राअल रिपोर्टिंग (''इंड एएस ३४'') मध्ये नमृद् केल्यानुसार मान्यता आणि मापण तत्वे आणि भारतामध्ये सर्वसामान्यरित्या स्विकारलेले इतर लेख तत्वे ला अनुसरुन बनविला आर् आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (सुधारितनुसार) च्या विनियम ३३च्या सादरीकरण आणि प्रकटीकरण आवश्यकतेला अनुसरुन आहे. # ३० सप्टेंबर, २०२३, ३० जुन, २०२३ आणि ३० सप्टेंबर, २०२३ रोजीसच्या थकीत ५३६, ४८० संभाव्य समभागाच्या परिणाम सौम्यिकृत नसून आणि म्हणून सौम्यिकृत (तोटा)/प्राप्ती

वरील निष्कर्ष है ०९ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत लेखापरीक्षिण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. वैधानिव लेखापरिक्षकांनी सदर विवरणाचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

ठिकाण : डल्लास, टेक्सास, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका

दिनांक : ०९ नोव्हेंबर, २०२३ मीआयएन : एल३२२००एमएच१९८६पीएलसी०४०६५२

∠indo

संचालक मंडळाच्या वतीने आणि करित

पूर्ण वेळ संचालव

डीआयएन: ०६८७१६८५

जाहीर नोटीस तमाम जनतेस या नोटीसीदारे कळविण्यात येते की, गाव आगरवाडी, ता.व जि.पालघर येथील गट नं.४३३, क्षेत्र हे-आर ००-२८-०० आका रु.पै.००-१४ ही जमीन मिळकत श्रीमती मालती हंसाजी पाटील व श्रीमती प्रमिला पुरुषोत्तम पामाळे यांच्या मालकीची आहे. त्यांनी सदर मिळकत माझे अशिल **श्री.संजीव प्रभाकर ठाकूर, श्री.मंगेश दिनानाथ वर्तक** आणि श्री.सुनिल चंद्रकांत मोहिदेकर यांना विकत देण्यासाठी दि.५.११.२००९ रोजी त्यांचे कु.मु.ॲड.संजय दामोदर कुडू तर्फ साठे करार केला आहे व त्यांचे **कु.मु.ॲंड.श्री.कुडू** यांनी मोठी रक्कम स्वीकारली आहे. तरी या बाबत कोणाचीही कुठल्याही प्रकारची हरकत असल्यास खालील स्वाक्षरी धारकांच्या कार्यालयात लेखी १४ दिवसांच्या आत द्यावी. तसेच ही मिळकत आमचे अशिलांनी घेतली आहे.तसेच **कु.मु.ॲड** कुडू यांनी रक्कम मालकांसाठी स्वीकारली आहे -म्हणून माझे अशिल आवाहन करीत आहेत की

BLACK B

पत्तः-२१२/अ, युनिक रश्मी, आगाशीरोड, विरार (प.) **सही/-**मो.९४२२४७८०८८ (ॲड.प्रवीप स.म्हात्रे) The spirit of Mumbai

is now 94 years old!

सदरच्या जमिनी विषयी कोणीही खरेदीचा व्यवहा

करु नये याची नोंद घ्यावी

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED

नों. कार्यालय: ओरिएंटल हाऊस, ७, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२० ईमेलः headoffice@kesarinfra.com, वेबसाईटः www.kesarinfra.com फोन: (९१-२२) २२०४ २३९६/२२८५ १७३७ फॅक्स: (+९१-२२) २२८७ ६१६२ सीआयएनः एल४५२०३एमएच२००८पीएलसी१७८०६१

३० सप्टेंबर, २०२३ रोजीस संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

							(રુ. લાહાત)
अ.	तपशील		अलिप्त			एकत्रित	
क्र.		संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेली तिमाही
		३०.०९.२०२३	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	७०५.२०	१,४३६.८२	८५८.८७	७२७.२२	१,४९७.२०	९०८.३४
?	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	२८.६३	३२.५४	१९९.५९	(२,७९३.४६)	(३,२३४.६२)	(११९.७३)
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	२८.६३	३२.५४	१९९.५९	(२,७९३.४६)	(३,२३४.६२)	(११९.७३)
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	८.१६	१०.२९	१४८.६१	(२,८१३.९३)	(३,२५६.८७)	(१७०.७३)
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	७.६०	9.88	१४९.४१	(२,८१३.५१)	(३,२५६.०२)	(१६९.५६)
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रति समभाग)	५४६.३२	५४६.३२	५४६.३२	५४६.३२	५४६.३२	५४६.३२
b	इतर इक्विटी		८,३११.३३			(८,२६४.५२)	
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/- चे)(अवार्षिक)ः (रु. त) मूलभूत आणि सौम्यिकृत	0.0७	0.09	१.३६	(२५.७५)	(२९.८१)	(१.५६)
4							

१. वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि १० नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजूर केले.

वरील माहिती म्हणजे सेबी (एलओडीआर) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजसकडे सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०१३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. सदर निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.kesarinfra.com वर उपलब्ध आहे.

केसर टर्मिनल्स अँड इन्फ्रास्टक्चर लि. करिता सही/-एच. आर. किलाचंद

कार्यकारी अध्यक्ष डीआयएनः ००२९४८३५

ट्रान्सइंडिया रिअल इस्टेट लिमिटेड

(पूर्वीचे नाव ट्रान्सइंडिया रिॲल्टी अँड लॉजिस्टीक्स पार्क्स लिमिटेड)

ठिकाणः मुंबई दिनांकः १० नोव्हेंबर, २०२३

(सीआयएन: यु६१२००एमएच२०२१पीएलसी३७२७५६) नों. का.: ४था मजला, ए विंग, ऑलकार्गा हाऊस, सीएसटी रोड, कलिना, सांताकुझ (पूर्व), मुंबई-४०००९८. दूर. क्र.: +९१ २२६६७९८१००, वेबसाईट: www.transindia.co.in ईमेल: investorrelations(g)transindia.co.in ०२२ मेर्जी मंगलेली निमानी आणि अर्थ सर्वामारी अलि



अ.	तपशील		अलिप्त			एकत्रित	
क्र.		संपलेली तिमाही ३० सप्टेंबर, २०२३	संपलेली तिमाही ३० सप्टेंबर, २०२२	संपलेले वर्ष ३१ मार्च,	संपलेली तिमाही ३० सप्टेंबर, २०२३	संपलेली तिमाही ३० सप्टेंबर,	संपलेले वर्ष ३१ मार्च,
		र०२३ (अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	२०२३ (लेखापरीक्षित)	र०२३ (अलेखापरीक्षित)	२०२२ (अलेखापरीक्षित)	२०२३ (लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न-	३,५४५	२,६०३	१०,२६०	२,७३८	३,८९०	१४,४०
2	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	२,३०४	८१९	३,२७२	१,१६२	५९५	२,२४'
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबींनंतर)	११,९८४	८१९	३,६४७	१०,८४२	५९५	९०
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबींनंतर) परंतु सहयोगी व संयुक्त उपक्रमांमधून नफ्याच्या हिश्स्या नंतर	८,६७०	५५७	३,६२३	७,५२१	466	७२
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	८,६६२	७१९	४,६८८	७,८४३	१,३८६	२,७८
ξ	समभाग भांडवल	४,९१४	0*	0*	४,९१४	0*	0,3
G	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	८९,३२३	-	-	९१,७७
۷	प्रती भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य) अखंडित कामकाजासाठी						
	१. मूलभूतः	३.५३	७,९५१,२८२	१,०३,५१,०२६	३.०६	८,४००,६६४	२,०२३,८५
	१. सौम्यिकृतः	३.५३	0.23	१.४७	३.०६	0.78	0.3
٩	प्रती भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य) अखंडित कामकाजासाठी						
	१. मूलभूतः	-	१०,३१७,३७२	३,०४८,३१४	٥.१३	११,४१४,७५३	५,८६८,९३९
	१. सौम्यिकृतः	-	0.79	۶۵.۰	٥.१३	0.33	٥.٤

- १. वरील निष्कर्षांचे पुनर्विलोकन करून लेखापरीक्षण समितीने शिफारस केली आणि कंपनीच्या संचालक मंडळाने २९ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजुरी दिली.
- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स जॅण्ड डिस्क्लोजर रिकायर्सेट) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज कडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेस म्हणजे बीएसई लिमिटेड (बीएसई) ची वेबसाईट www.bseindia.com येथे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) ची वेबसाईट www.nseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.transindia.co.in वर उपलब्ध आहे

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

ट्रान्सइंडिया रिअल इस्टेट लिमिटेड (पूर्वीचे नाव ट्रान्सइंडिया रिॲल्टी ॲंड लॉजिस्टिक्स पार्क्स लिमिटेड)

जतीन चोकसी व्यवस्थापकीय संचालक (डीआयएनः ००४९५०१५)

दिनांकः १० नोव्हेंबर, २०२३

फॉर्म क्र युआरसी - २ प्रकरण ददख च्या भाग १ अंतर्गत नोंदणीबद्दल सूचना देणारी जाहिरात (कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ३७४ (ब) नुसार आणि कंपनी (नोंदणीसाठी अधिकृत) नियम, २०१४ च्या नियम ४ (१) नुसार)

१. सूचना याद्वारे देण्यात येत आहे की कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३६६ च्या उप-कलम (२) च्या अनुषंगाने, मुंबई येथील निबंधकाकडे अर्ज करण्यात आला आहे की, मिडास लाइफकेअर इंटरनॅशनल एलएलपी, एलएलपी प्रकरणाच्या २०१३ चा ददख, भाग १ अंतर्गत कंपनी कायदा. शेअर्सद्वारे मर्यादित कंपनी म्हणून नोंदणीकृत होऊ शकते.

२ कंपनीचे मुख्य उद्दिष्ट खालीलपुमाणे आहेत • आरोग्य मेवा क्षेत्राशी मंबंधित डेटावर प्रकिया करणे आणि पुढील अभ्यासासाठी उपयुक्त असे विविध विश्लेषणात्मक अहवाल तयार करणे. केलेल्य डेटा विश्लेषणाच्या आधारे विविध आरोग्य सेवा भागधारकांना नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करणे स्टेकहोल्डर्समध्ये वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व जसे की भारतातील आणि भारताबाहेरील रुग्णालये डॉक्टर्स, रुग्णांच्या औषध कंपन्या इत्यादींचा समावेश आहे आणि इतर अनुषंगिक व्यवसार विशेषतः शेड्यूल १ मध्ये वर्णन केले आहे किंवा वेळोवेळी एलएलपी करारामध्ये नमूद केल्यानुसार इतर कोणताही व्यवसाय

३. मसुदा मेमोरॅंडमची प्रत आणि प्रस्तावित कंपनीच्या असोसिएशनच्या लेखांची ३०४, गायर्त्र सीएचएसएल, विझरा नाका, जयराज नगर, महिसासुर मर्दिनी मंदिराजवळ, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०००९१ येथील कार्यालयात तपासणी केली जाऊ शकते. ४. याद्वारे सूचना देण्यात येते की सदर अर्जावर आक्षेप घेणारी कोणतीही व्यक्ती आपली हरकत केंटीय

नोंदणी केंद्र (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), भूखंड क्रमांक ६,७ आणि ८, सेक्टर ५, आयएमटी मानेसर, जिल्हा गुडगाव, (हरियाणा) पिन कोड १२२०५० ही सूचना प्रकाशित झाल्यापासून एकवीस दिवसांच्या आत येथे निबंधकाला कंपनीला त्याच्या नोंदणीकृत कार्यालयात १० नोव्हेंबर २०२३ रोजी कंपनीसाठीच्या प्रतीसह लेखी कळवू शकते. मिडास लाईफकेअर इंटरनॅशनल एलएलर्प

सही/-

सही / -

मधु सिंग आशय पी. कर्पे गिरीश व्ही. कोरडे संपदा देसाई नियुक्त भागीटार नियुक्त भागीदार नियुक्त भागीदार नियुक्त भागीदार दिन : ०७७६६३५९ दिन : ०७७६६३८४ दिन : ०९१६२२५१ दिन : ०९१६२२५२

सही / -



स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट शाखा १०४. तळ मजला, भारत हाऊस, मंबई समाचार मार्ग, फोर्ट, मंबई-४०० ०२३, एमएच

ईमेल: samvmumbai@unionbankofindia.com स्थावर/जंगम मिळकतीच्या विक्री करिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९(१) च्या तरतुदी अन्वये स्थावर १००२ तल्यावता ।ता.जु.ज. २-- २ १ १ १ मेळकतीच्या विक्री करिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना १५ दिवसीय सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा **कब्जा** युनियन बँक ऑफ इंडिया (तारण धनको च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे ती खालील नमूद कर्जदार आणि हमीदार यांचेकडून युनियन बँक ऑफ इंडिया ची खालील नमूद थकबाकी वसूल करण्यासाठी तारखेस ''जे आहे जेथे आहे,'' ''जे आहे जसे आहे.'' आणि ''जे काही आहे तेथे तत्वाने'' खाली नमूद तारखेला विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम सुद्धा येथ

लिलावाची तारीख आणि वेळ : २९.११.२०२३ दु. १२.०० ते सायं ५.००

- १. मे. सोनार्च इंटरनॅशनल प्रा. लि., बी-११२, हिंद सौराष्ट्र इंडस्टीअल इस्टेट, मरोळ नाका, अंधेरी कुर्ला २. मे. सोनार्च इंटरनॅशनल प्रा. लि., युनीट क्र २१, सी-डी, लक्ष्मी शो लक्ष्मी इंडस्ट्रीअल इस्टेट, न्यू लिंक रोड लगत अंधेरी (प) मुंबई-४०००५३
- ३. श्री. तेजस अनिल शाह, फ्लॅट क्र.१००३, १०वा मजला, माहिद हाईट्स आरटीओ लेन लोखंडवाला, कोकिला बेन अंबानी हॉस्पिटलजवळ, अंधेरी(पश्चिम), मुंबई-४०००५३ ४. श्री. हिमांशू रमेश चंद्र दोशी, २/१२, जैन सोसायटी लेन, एल एम मार्ग, घाटकोपर(पश्चिम), मुंबई
- 800043 ५. श्रीम. सोना तेजस शाह, फ्लॅट क्र.१००३, १०वा मजला, माहिद हाईट्स आरटीओ लेन लोखंडवाला,
- कोकिला बेन अंबानी हॉस्पिटलजवळ, अंधेरी(पश्चिम), मुंबई-४०००५३ ६. श्री. चारुदत्त सर्जेराव पाटील, २/१२, जैन सोसायटी लेन, एल एम मार्ग, घाटकोपर(पश्चिम), मुंबई-

अधिक तपशिलांसाठी संपर्क: (कार्यालयीन वेळेत) श्री. सिद्धार्थ म्हाडे , मोबा क्र. ८९८०५१८७७९

थकबाकी रक्रम:- रु. ४५,७५,९७,५४४.३३ + ३०.०९.२०२२ पासून त्यावरील व्याज मिळकत क्र. १ :- तेजस अनिल शाह द्वारे मालकीचे इंडस्ट्रियल गाळा क्र. बी-१११, १ला मजला, हिंद सौराष्ट्र . सर्विस इंडस्ट्रीज सीएचएसएल, सीटीएस क्रे. ८५ आणि ८६, महानगर गॅस सीएनजी स्टेशन जवळ, अंधेरी कुर्ला रोड अंधेरी पूर्व, गाव मरोळ. अंधेरी. मंबर्ड

• ई लिलावाची दिनांक आणि वेळ : २९.११.२०२३ रोजी दु. १२.०० ते सायं ५.०० • राखीव किंमतः ह. ०१,१५,००,०००/- 🍨 जमा करावयाची इसारा रक्कमः ह. ११,५०,००,०००/- 🍨 कब्जा सूचनेर्च तारीखः २०.१२.२०१६ (प्रत्यक्ष कब्जा अन्वये) ● विक्री सूचना दिनांक: १९.०१.२०१६

> मिळकतीच्या निरिक्षणाची दिनांक २४.११.२०२३ ही आहे नोंदणी आणि लॉगईन आणि बोली नियमांकरिता भेटा erce.com/auctionhome/ibapi/index.isr इच्छुक व्यक्तींनी विक्रीच्या अटी आणि शर्तींच्या तपशिलाकरिता म्हणजेच कृपया

www.unionbankofindia.co.in या बँकेच्या वेबसाईटला भेट द्यावी प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया दिनांक: ०८.११.२०२३

इंडो अमाईन्स लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९९२पीएलसी०७००२२ नोंदणीकृत कार्यालय: डब्ल्यू-४४, फेज ॥, एम.आय.डी.सी., डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे-४२१२०३. द्. क्र. : ९१ ७०४५५९२७०३/७०४५५९२७०६/७४९८२४५१७८/८२९१०९८८२७ वेबसाईट : www.indoaminesItd.com ई-मेल आयडी : shares@indoaminesItd.com

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

													(રુ. ભાસાત
			अलिप्त							एक	त्रित		
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष 	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष
		सप्टेंबर, २०२३	67 '		सप्टेंबर, २०२३		मार्च, २०२३	सप्टेंबर, २०२३	जून, २०२३	सप्टेंबर, २०२२			मार्च, २०२३
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून महसुल	२२,५७२.६९	२४,२३६.०१	२२,९४२.३१	४६,८०८.६९	४८,१३४.९८	९२,२०६.१८	२५,२९३.३७	२४,३६१.६९	२४,१०४.१७	४९,६५५.०६	४९,९३१.१३	९४,५००.७५
7	इतर उत्पन्न	५३५.२०	३३९.१३	६६.०१	८७४.३३	१२४.०४	३६२.६३	५४०.९२	४१८.४९	८९.६०	९५९.४१	१५६.३५	४२३.३२
3	एकूण उत्पन्न	२३,१०७.८९	२४,५७५.१४	२३,००८.३२	४७,६८३.०२	४८,२५९.०२	९२,५६८.८०	२५,८३४.२९	२४,७८०.१८	२४,१९३.७७	५०,६१४.४७	५०,०८७.४८	९४,९२४.०७
8	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	१,७४१.८२	१,७३२.९६	८०५.२६	३,४७४.७८	२,३१६.७०	५,२६१.१३	१,६४८.९७	१,६५७.४४	८३३.७५	३,३०६.३८	२,११७.६९	५,६७८.९८
ч	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१,७४१.८२	१,७३२.९६	८०५.२६	३,४७४.७८	२,३१६.७०	५,२६१.१३	१,६४८.९५	१,६५७.४४	८३३.७५	३,३०६.३८	२,११७.६९	५,६७८.९८
દ્	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१,२९१.१४	१,२९८.९७	५६१.२७	२,५९०.१०	१,६५७.८६	३,७९९.१२	१,१९२.८४	१,२१४.९९	829.20	२,४०७.८१	१,३३४.२०	४,०८७.५६
G	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/तोटा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१,३३४.०१	१,२५८.९३	५६६.६२	२,५९२.९४	१,६८३.५७	३,७९९.६४	१२३५.७२	१,१७४.९५	४९५.१५	२,४१०.६५	१,३५९.९१	४,०८८.७२
	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी)	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८
9	*प्रति भाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. १०/- प्रती समभाग) प्रतिभाग प्राप्ती अवार्षिक आहे												
	i) मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस अनन्यसाधारण बाबींपूर्वी रुपयात	१.८९	१.७८	0.60	३.६७	२.३८	५.३७	<i>૧.</i> ७५	१.६६	0.60	३.४१	१.९२	4.60
	ii) सौम्यिकृत आणि सौम्यिकृत ईपीएस अनन्यसाधारण बाबींनंतर रुपयात	१.८९	१.७८	0.60	३.६७	۲.३८	५.३७	१.७५	१.६६	0.60	३.४१	१.९२	4.60

टीपा :

- वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने ०९ नोव्हेंबर, २०२३ रोजी पुनर्विलोकित केले आणि ०९ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने अभिलिखत केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी वरील अलिप्त व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले मर्यादित पुनर्विलोकित अहवालात त्यावर सुधारणा न सुचविणारे मत नोंदवले आहे.
- वरील वित्तीय विवरण हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रुल्स, २०१५ (इंड-एएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रुल्स, २०१५ च्या रुल ३ व त्यानंतर सुधारित संबंधित सुधारित नियमानुसार बनवले आहे.
- वर्षामध्ये १३ सप्टेंबर, २०२३ पासून कंपनीचे नाव अशोक सरफॅक्टंटस प्रायव्हेट लिमिटेड पासून इंडो स्पेशॉलिटी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड असे बदलले. वर्षामध्ये कंपनीने इंड एएस ८ला अनुसरून, तयार माल आणि प्रगतशील कामाची वस्तुसूची यांचे मूल्यांकन करण्याची लेखा धोरणे फीफो पद्धत पासून भारीत सरासरी पद्धत अशी बदलली ३०.०६.२०२३ रोजीसची वस्तुसूची भारीत सरासरी पद्धती प्रमाणे
- मूल्यांकीत केली. मागील वर्षाचे पूर्वलक्षी मुल्यांकनाचे गणन प्रत्यक्षांत होऊ शकत नाही आणि ह्यानुसार मागील अहवाल कालावधीसाठीची वस्तूसूची हिशोबांच्या फिफो पद्धतीनुसार मूल्यांकीत केली आहे. संचालक मंडळाने ३ एप्रिल, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत कंपनीशी पायस इंजिनियरींग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील एकत्रिकरण योजनेच्या मसुद्यास मंजुरी दिली. ज्यासाठी १ जानेवारी, २०२३ ही एकत्रिकरणाची निर्धारित तारीख होती. योनेला
- बीएसई व एनईएस कडून १९ जुलै, २०२३ रोजी चे विना-निरीक्षण पत्र मिळाले. भारतीय संसदेने कोड ऑन सोशल सिक्य्रिटी, २०२० ('कोड') ला मंज्री दिली, ज्याने अन्य बार्बीसह कामावर असताना आणि त्यानंतरच्या कर्मचारी लाभांबाबत पाहिले जाते. भारताच्या राजपत्रात कोड प्रकाशित झाले आहे. कोड आणि त्या अंतर्गतचे
- नियम यांची निर्धारित तारीख अजून अधिसूचित व्हायची आहे. हे पाहता बदलाचा कोणताही परिणाम झाला तर त्याबाबत संबंधित तरतुर्दीच्या अधिसूचनेनंतरच आढावा घेऊन गणन केले जाईल.
- कंपनी प्रामुख्याने एकमेव व्यवसाय विभागात काम करते म्हणजेच, रसायनांचे उत्पादन, जो भौगोलिक दृष्ट्या आमचा व्यवसाय कळवतो म्हणजे भारत, युएसए, युरोप, मलेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि जपान आहेत. म्हणून विभागावर अहवाल केलेले
- नाहीत. एकत्रिकरणासाठी कंपनीने खालील उपकंपन्यांचे वित्तीय निष्कर्ष विचारांत घेतले आहेत :-
 - १. अशोक सरफॅक्टंटस् प्रायव्हेट लिमिटेड (५२.२८% होर्ल्डींग)
 - २. इंडो अमाईन्स अमेरिकाज एलएलसी
 - ३. इंडो अमाईन्स (युरोप) लि.

ठिकाण : डोंबिवली, ठाणे

दिनांक : १० नोव्हेंबर, २०२३

- ४. इंडो अमाईन्स (चॅगझोऊ) कं. लि. ५. इंडो अमाईन्स (मलेशिया) एसडीएन बीएचडी
- ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट
- www.indoaminesltd.com वर उपलब्ध आहे. १०. प्रति समभाग प्राप्ती सोडल्यास सर्व आकडेवारी लाखांत आहे.

संचालक मंडळाच्या आदेशावरून इंडो अमाईन्स लिमिटेडसाठी सही/-विजय पालकर

मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ डीआयएन क्र. ००१३६०२७

PUBLIC NOTICE OTICE is hereby given to public at large nat M MR. PRATHAMESH MARUT DHAKANE ,who have purchased belo nentioned property by an Registered Agreement for Sale dated 25/10/2023 from MT. ASMITA ASHOK CHALKE with Confirming Party MRS. AKSHATA VINAY SAWANT Nee Akshata Ashok Chalke , Mr. Abhishek Ashok Chalke , as they are the legal heirs of the Deceased MR. ASHOK SHIVRAM CHALKE died on 19/02/2011 and after his death said Flat transferred in the ame of SMT. ASMITA ASHOK CHALKE on 20/12/2016 by way of Form of Nomination All / any person/s claiming an interest he said property or any part thereof by wa of sale, gift, lease, inheritance, exchan nortgage, charge, lien, trust, possession, casement, attachment or otherwise nowsoever are hereby required to make the name known to the undersigned at his office at 7, Vizads Business Centre, 2nd Floor, Birl Mansion, N.M. Road, Fort, Mumbai 400001 rithin 15 days from the date hereof, failing which the said sale shall be completed and the claims / objections of such person/ will be deemed to have been waived and or abandoned forever and no claim shall b ertained in respect of the said Property.

SCHEDULE Flat No. 503, on the 5th Floor, Building No. B-SHITLA" Shanti Sagar Co-op Hsg. Soc. Ltd at Ramabai Ambedkar Colony, E.E. Highwa oad, Ghatkopar (East), Mumbai - 400 07 Area admeasuring 525 Sq. Ft. Built Up Are e.e. 48.79 Sq. Mtrs Built Up on land bearin C.T.S. No. 194-A of Village Ghatkopa Caluka Kurla, District Mumbai Suburban. Place : Mumbai Date: 11/11/2023 Naresh S. Jadhav

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that my client MRS. AVANI MADAN AROSKAR has agreed to purchase a property mor articularly described in the Schedule under fror MRS. MÁNORAMA AGARWAL, its Presei

All/any person/s having any right, title, demand or claim of any nature whatsoever in respect to the above or the scheduled property or any part thereof by way of inheritance, sale, exchange release, lease, lien, possession, attachment, lispendens, mortgage, partnership, charge, gift encumbrance or otherwise howsoever and of whatsoever nature is / are hereby requested t make the same known with copies of all upporting documents to the undersigned within (fourteen) days of publication of this notice failing which any such claim/claims, if any of sucl person/organization/firm shall be deemed t ave been waived and not binding on my clier and my client may proceed on the basis of the title of the said property marketable and fre from all encumbrances.

Flat No.C-31 admeasuring 914 sq. ft. Built-up area on 3rd Floor in the Building known a Jharokha Co-operative Housing Society Ltd ituated at Akurli Road, Kandivali (East), Mumba 400 101, constructed on all that piece or parcel of land bearing C.T.S. No. 132-A (Part) & 132 B of Village: Kandivali, Taluka: Borivali, M.S.D Dated :19.10.2023

SCHEDULE OF THE PROPERTY

R.J. CHOTHANI, Advocate D-104, Ambica Darshan, C.P. Road Kandivali (East), Mumbai 400 101

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Join Applicants 1) Mrs. Vaishali Ganesh Sawan) Miss Sharvi Ganesh Sawant and 3) Miss Swara Ganesh Sawant, all surviving legal heirs and representatives of the deceased Mr. Ganesh Krishna Sawant one of the registered joint members along with Mrs. Vaishali Ganesh Sawant of Flat No. J201 in the building known as RNA Courtyard Co-operative Housing Society Ltd having address at Plot No.44/46, Dr. Babasahe Ambedkar Road, Mira Road (East) Thane 401107 have applied for membership and ssuance of Share Certificate of the said ociety in their names

The Society hereby invite claims and objections from claimants/objector/s for membership and issuance of share certificate vithin the period of 14 (Fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for embership and issuance of share certificate to the Secretary of the said society. If no laims/objections are received within the period prescribed above the society shall e free to issue membership and share certificate in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the ociety shall be deal with the manner provided under the bye-laws of the society For and on behalf o

RNA Courtyard CHS Ltd Date: 11/11/2023 Place : Mira Road (East) Secretary

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT my client SMT. SATYABHAMA SHIVHARI MORE is the Owne and bonafide member of Room No. C-9 in Plot No. 40 of Gorai (I) Abhinandan CHS Ltd., situated at Gorai-1, Borivali (West), Mumbai-400091, admeasuring 30 sq.mtrs. together with 5 fully paid up shares of Rs. 250/- each issued under Share Certificate bearing No. 9, bearing Distinctive Nps. 41 tp 45 (both inclusive) (hereinafter referred to as "THE SAID ROOM") That the said Room was originally allotted by Mhada to my client's husband Shri Shivhari Dagdu More in the year 1989, who expired on 15-07-2007 in Mumbai and thereafter the said Room along with all its rights, title, interest and shares were duly transferred to the name of my client. That all the other legal heirs of the said Late Shivhari Dagdu More, being their chilcjren have also released their respective rights, title, interest and shares in the said Room to the name of my client, being their mother, vide Release Deed dated 25/08/2023, duly registered under Serial No. BRL-1/12927/2023 dated 25-08-2023 with the Joint Sub Registrar, Borivali 1, Mumbai Suburban District. That my said client is desirous of selling the said Room No. C-9 to intending Purchasers. Any persons having any rights, title, interest, claims, objections by way of sale, inheritance. possession succession, mortgage, lien, lease, gift or otherwise, in respect of the said Room No. C-9 shall intimate in writing to the undersigned and/ or to The Secretary/Chairman of Gorai (I) Abhinandan C.H.S. Ltd. situated at Gorai 1, RSC Road No. 20, Borivali (West), Mumbai-400091 with supporting documents in respect thereof. within a period of 15 days from the date of publication of this Notice failing which any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have been waived and/or abandoned and the said Smt. Satyabhama Shivhari More shall proceed to conclude the negotiations and transaction of sale of the said Room No. C-9 with

Manoj S. More Advocate Address: 17, Gorai III Vaishnavi Plot No. 1, RSC 1 & 2, Borivali (West), Mumbai-400091

intending Purchasers and no

claims of any nature shall be

entertained thereafter.

MADHUSUDAN SECURITIES LIMITED

CIN: L18109MH1983PLC029929 REGD. Office: 37 National Storage Building, Plot No. 424-B, Nr Johnson & Johnson Building. S.B. Road, Maheim (W), Mumbai 400 016.

	EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER 2023										
Sr.		Quarter	Ended	Half Yea	r Ended	Year Ended					
No.	Particulars	30.09.2023 Unaudited	30.09.2022 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2022 Unaudited	31-03-2023 Audited					
1	Total Income From Operations (Net)	5,405	249,947	5,405	250,624	381,216					
2	Net Profit / (Loss) For the period before tax	(538,932)	75,674	(1,131,205)	(513,336)	(1,361,883)					
3	Net Profit / (Loss) For the period after tax	(538,932)	75,674	(1,131,205)	(513,336)	(1,361,883)					
4	Total Comprehensive Income for the period	3,193,927	1,249,862	3,313,098	1,780,482	1,193,698					
5	Equity Share Capital	86,954,870	86,954,870	86,954,870	86,954,870	86,954,870					
6	Reserves (Excluding Revaluation Reserve As										
	Shown In The Balance Sheet Of Previous Year)	-	-	-	-	450,448,955					
7	Earings Per Share for continuing and discontinued										
	operations (Face Value of Rs.10/- Each)										
	Basic:	0.31	0.01	(0.13)	(0.06)	(0.16)					
	Dilted:	0.31	0.01	(0.13)	(0.06)	(0.16)					

Notes:

- The above unaudited financial Results for the quarter ended 30th September, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 10th Nov, 2023.
- The income of Company comprises of trading in securities and accordingly there are no reportable segments.
- Income Tax provision, if any, shall be made at the year end
- Figures of the previous year / periods have been re-arranged / regrouped, whenever considered necessary

For & on behalf of the Board Date : 10.11.2023 Chairman / Director



CRESSANDA SOLUTIONS LIMITED

Cressanda Regd. Office: Flat No.12A, 3rd Floor, embassy Centre, Jamnalal Bajaj Marg, Plot No.207, Nariman Point, Mumbai 400021. Tel: +91 8169245767 Website: www.cressanda.com Email: cressanda123@gmail.com CIN: L51900MH1985PLC037036

OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER,2023

(₹ in Lakhs

			STANDALONE		CC	NSOLIDATED	
Sr.	Particulars	Quarte	r Ended	Half Year Ended	Quarte	r Ended	Half Year Ended
No		30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2023	30.09.2022	30.09.2023
		Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited
1	Total Income from Operations	2070.83	2090.58	3425.35	2071.41	2425.46	3601.42
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	288.76	40.49	219,66	288.66	112.95	177.38
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	502.87	120.49	557.37	502.77	192.95	515.09
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/ or extraordinary items)	510.41	126.99	564.91	510.31	199.45	522.63
5	Total Comprehensive Income for the period						
H	(Comprising Profit/ (Loss) for the period (after Tax)	510.41	126.99	564.91	510.31	199.45	522.63
H	and other comprehensive Income (after tax)						
6	Equity Share Capital (Face value of Re.1/-)	4108.20	3984.96	4108.2	4108.2	3984.96	4108.2
7	Earning per shares (of ₹ 1/- each) (for continuing						
H	and discontinued operations)						
	Basic ₹	0.124	0.03	0.14	0.12	0.05	0.13
H	Diluted ₹	0.124	0.03	0.14	0.12	0.05	0.13
							- 1

Notes:

I.The above is an extract of the detailed format of quarterly/half yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulation, 2015. The full format of the Quarterly, Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange webiste www.bseindia.com and on the company websit www.cressanda.com

For and on behalf of the Board of Directors

Chander Parkash Sharma Place: Mumbai Chairman & Independent Directo Date: November 10, 2023 DIN: 02143588



KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Office: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400 020. Email: headoffice@kesarinfra.com, Website: www.kesarinfra.com **Phone:** (+91-22) 22042396/ 22851737 Fax: (+91-22) 22876162 CIN: L45203MH2008PLC178061

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023 (₹ in Lakhs)

ı				Standalon	е	Co	onsolidate	ed
- 1	Sr. No.	Particulars	Quarter ended 30/09/2023	Half Year ended 30/09/2023	Quarter ended 30/09/2022	Quarter ended 30/09/2023	Half Year ended 30/09/2023	Quarter ended 30/09/2022
	1. 2.	Total Income from Operations (net) Net Profit for the period (before Tax, Exceptional	705.20	1,436.82	858.87	727.22	1,497.20	908.34
	3.	and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after	28.63	32.54	199.59	(2,793.46)	(3,234.62)	(119.73)
	4.	Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after	28.63	32.54	199.59	(2,793.46)	(3,234.62)	(119.73)
		Exceptional and/or Extraordinary items)	8.16	10.29	148.61	(2,813.93)	(3,256.87)	(170.73)
	5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	6.	and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital (Face Value of	7.60	9.19	149.41	(2,813.51)	(3,256.02)	(169.56)
١		₹ 5/- Per Share)	546.32	546.32	546.32	546.32	546.32	546.32
ı	7.	Other Equity		8,311.33			(8,264.52)	
	8.	Earning Per Share (of ₹ 5/- each) (Not Annualised) : (in ₹)						
L		Basic & Diluted	0.07	0.09	1.36	(25.75)	(29.81)	(1.56)

Notes:

 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 10th November 2023.

2.The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.kesarinfra.com.

For KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LTD Place: - Mumbai Sd/-H R Kilachand Date:- November 10, 2023 Executive Chairman DIN: 00294835

Universal Starch-Chem Allied Ltd.

Regd. Office: Mhatre Pen Building, 2nd Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400 028. **CIN NO.** L24110MH1973PLC016247

Extract of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter

and Half Year Ended on 30th September, 2023 Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] Amt in Lacs

			Regulation 47	(1) (b) of the S	EDI (LODK) K	egulations, 20	ioj Amilin Lac
		Q	uarter End	ed	Half Yea	ar Ended	Year Ended
Sr.	Particulars	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	12044.27	13625.30	12024.55	25669.57	25679.14	51871.69
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	102.51	383.69	24.53	486.20	263.40	809.85
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	102.51	383.69	24.53	486.20	263.40	809.85
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	75.72	429.02	15.22	504.75	181.28	590.19
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period(after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	0.43	-	1.04	0.43	1.04	0.92
6	Equity Share Capital	420	420	420	420	420	420
7	Reserves (excluding Revaluation Reserve)as						
	shown in the Audited Balance Sheet of						
	the previous year						
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations) -						
	1. Basic: 2. Diluted:	1.8	10.21	0.36	12.02	4.32	14.05

Note:

Place: Mumbai

Date: 10.11.2023

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly, Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange (s) and the listed entity. (URL of the filings). The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s)
- accounting policies shall be disclosed by means of a footnote Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For Universal Starch Chem Allied Limited

Jitendrasinh J Rawal **Chairman & Managing Director** Din: 00235016

NOTICE

Arthveda Fund Management Pvt Ltd would like to inform you that Arthveda Star Fund ('Fund') has ceased to exist on the 30th day of October 2023. To ensure a smooth transition and continue monitoring your investments pending with the Fund, we are initiating a process in line with Regulation 29A of the Securities and Exchange Board of India (Alternative Investment Funds) (Second Amendment Regulations, 2023, reference SEBI/LAD number NRO/GN/2023/132.

We have extended time for investor's voting till 15.11.2023. Investors are kindly requested to participate in this process by exercising their vote, through a Google Form via our Registrar and Transfer Agent (RTA) on their respective email ids.

For any further queries please contact us at

investor.relations@arthveda.co.in

HLV LIMITED

CIN No.: L55101MH1981PLC024097 Registered Office: The Leela, Sahar, Mumbai - 400 059; Tel: 022-6691 1234; Fax: 022-6691 1212; Email: investor service@hlvltd com: Website: www.hlvltd.com

Extract Of Financial Results For The Quarter and Half Year Ended 30th Sept 2023 (₹ In Lakhs Half Year Quarter Ended Ended Ended **Particulars** 30-Sept-23 30-Sept-23 30-Sept-22 Unaudited Unaudited naudited Total Income from operations (net) 4,31 Net Profit /(loss) for the period (before tax and exceptional items) 202 (357 392 392 Net Profit /(loss) before tax (after exceptional items) 202 (357) Net Profit /(loss) after tax 202 (357) 392 337 Total comprehensive income for the year 174 (372) Equity share capital 13,185 13,185 13,185 Earnings per share (in Rs.) - Basic and diluted 0.06 0.03

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of NSE and BSE at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and on Company's website at www.hlvltd.com.

The financial results for the quarter and half year ended 30th September, 2023 were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at their meeting held on 10th November, 2023. The results have been reviewed by the Statutory Auditors of the Company. Figures have been regrouped, rearranged or reclassified wherever necessary

For and on behalf of the Board of Directors

Place: Mumbai Vivek Nai Date: 10th November, 2023

JETKING INFOTRAIN LIMITED CIN:L72100MH1983PLC127133 REGD. OFFICE: 434, FLOOR - 4, BUSSA UDYOG BHAVAN, TOKERSEY JIVRAJ ROAD, SEWREE (WEST), MUMBAI - 400 015.

Jetking[®]

Chairman & Managing Director

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023 (Rs. in lakhs except per share data)

		Quarter Ende	ed	Half Ye	ear Ended	Year Ended
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Income from Operations						
(a) Revenue from operations	512.11	476.19	516.46	988.30	939.49	1,885.43
(b) Other income	60.43	58.71	61.56	119.14	261.29	360.44
Total Income	572.54	534.90	578.02	1,107.44	1,200.78	2,245.87
2. Total expenses	560.38	634.37	550.54	1,194.75	1,217.98	2,260.70
3. Earnings before interest and tax	12.16	(99.47)	27.48	(87.31)	(17.20)	(14.83)
4. Profit / (loss) before exceptional items and tax	12.81	(100.69)	27.48	(87.88)	(17.20)	(14.83)
5. Profit/ (Loss) for the period/year	12.62	(100.69)	27.48	(88.07)	(17.33)	(14.83)
6. Total Other Comprehensive Income for the period/year	(13.30)	1.45	(4.28)	(11.85)	(8.25)	(28.68)
7.Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10 per share)	590.75	590.75	590.75	590.75	590.75	590.75
8. Earnings / (loss) per share of Rs. 10 /- each (not						
annualised):						
Basic	0.21	(1.70)	0.47	(1.49)	(0.29)	(0.25)
Diluted	0.21	(1.70)	0.47	(1.49)	(0.29)	(0.25)

Notes:- 1. The above unaudited consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafte approved by the Board of Directors at their respective meetings held on November 09, 2023. The statutory auditors of the Company have carried out imited review of the aforesaid consolidated financial results.

2. The Financial performance of the company on standalone basis for the Quarter and Half Year ended September 30, 2023 are:

(Rs. in Lakhs) Quarter Ended Half Year Ended Year Ended 30.09.2023 30.06.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2022 31.03.2023 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total Income from operations 505.82 1067.7 1.996.84 12.16 Profit/(loss) before exceptional items and tax (19.89)(11.49)(99.47 Net profit / (loss) from ordinary activities after tax 11.97 27.37 (87.31) (19.89) (11.49) (99.47) Share of minority interest (87.50) (11.49) 11.97 (99.47) 31.38 (20.02) Profit / (Loss) for the period/year Total Comprehensive Income/(loss) for the period / (1.33)27.10 (99.35)(28.27)(40.17)(98.02)

3.The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligation: and Disclosures Requirements) Regulation 2015. The full format of the Unaudited Quarter and Half Year Ended Finanical Results of the group are available on the Compnay's website at www.jetking.com and on the website of BSE at www.bseindia.com

For Jetking Infotrain Limited Siddarth Bharwani Chairman & Director DIN: 02020370

Place: Mumbai Date: November 09, 2023

> **Black Box Limited BLACK B**

(formerly known as AGC Networks Limited)

Registered Office: 501, 5th Floor, Building No.9, Airoli Knowledge Park, MIDC Industrial Area, Airoli, Navi Mumbai - 400708.

				(< III Grores	, unless other	wise stateu)
	(Quarter ended		Six-mont	hs ended	Year ende
Particulars		Unaudited		Unaudited		Audited
	30/09/2023	30/06/2023	30/09/2022	30/09/2023	30/09/2022	31/03/202
Total income from operations	1,574.35	1,571.41	1,562.24	3,145.76	2,933.93	6,287.56
Profit / (loss) before impact of foreign currency transactions and translations, loss on fair valuation of deferred purchase consideration, share of net loss of investment accounted for the profit of the profit o	44.70	26.84	(7.56)	71.54	13.76	76.04
using equity method, exceptional items and tax			(7.56)			
Net profit / loss for the period before exceptional items and tax	47.67	31.46	(8.17)	79.13	14.53	81.76
Net profit / loss for the period before tax after exceptional items	33.40	24.40	(23.10)	57.80	(5.20)	29.45
Net profit / loss for the period after tax after exceptional items	31.96	23.94	(22.60)	55.90	(7.19)	23.70
Total Comprehensive income / (loss) for the period (Comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	20.90	34.11	(30.20)	55.01	(40.92)	(2.35)
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	101.62	91.83	46.97	193.45	100.57	278.89
Paid-up equity share capital (face value of Rs. 2 each)	33.58	33.58	33.58	33.58	33.58	33.58
Other equity as shown in the audited Balance Sheet						262.44
Earnings / (loss) per share of Rs. 2 each before exceptional items: Basic (in Rs.) Diluted (in Rs.)	2.75* 2.75*	1.85* 1.84*	(0.46)* (0.46)*#	4.60* 4.59*	0.75* 0.75*	4.54 4.53
Earnings / (loss) per share of Rs. 2 each after exceptional items: Basic (in Rs.) Diluted (in Rs.) * Not appulational	1.90* 1.90*	1.43* 1.42*	(1.36)* (1.36)*#	3.33* 3.32*	(0.43)* (0.43)*#	1.42 1.41

Not annualised Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of consolidated financial results for the quarter and six months ended on 30 September 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Regulirements) Regulations. 2015. The full financial results are available on the Stock Exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com).
- These consolidated unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting (Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RES	STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX-MONTHS PERIOD ENDED 30 SEPTEMBER 2023										
				(₹in Crore	s, unless othe	rwise stated)					
	(Quarter ended		Six-mont	hs ended	Year ended					
Particulars Particulars		Unaudited		Unau	Audited						
	30/09/2023	30/06/2023	30/09/2022	30/09/2023	30/09/2022	31/03/2023					
Total income from operations	94.72	84.28	78.97	179.00	160.64	363.37					
(Loss) / profit before impact of foreign currency transactions and translations, exceptional item and tax	(3.91)	(0.74)	(1.99)	(4.65)	(1.16)	4.14					
Net (loss) / profit for the period before exceptional items and tax	(3.76)	(0.46)	(1.36)	(4.22)	0.46	5.79					
Net (loss) / profit for the period before tax after exceptional items	(3.76)	(0.46)	(1.36)	(4.22)	0.46	5.79					
Net (loss) / profit for the period after tax after exceptional items	(3.73)	(0.50)	(1.40)	(4.23)	0.53	5.84					
Total Comprehensive (loss) / income for the period (Comprising profit / (loss) for the period after tax and other comprehensive income / (loss) after tax)	(3.66)	(0.61)	(1.51)	(4.27)	0.75	5.98					
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	(0.37)	2.30	1.89	1.93	6.60	17.83					
Paid-up equity share capital (face value of Rs. 2 each)	33.58	33.58	33.58	33.58	33.58	33.58					
Other equity as shown in the audited Balance Sheet						295.62					
(Loss) / earnings per share of Rs. 2 each:											
Basic (in Rs.)	(0.22)*	(0.03)*	(0.08)*	(0.25)*	0.03*	0.35					
Diluted (in Rs.)	(0.22)*#	(0.03)*#	(0.08)*#	(0.25)*#	0.03*	0.35					

Not annualised

Notes:

- . The above is an extract of the detailed format of financials results for the quarter and six months ended 30 September 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com).
- These standalone unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure require Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).
- The effect of 536,480 potential equity shares outstanding as at 30 September 2023, 30 June 2023 and 30 September 2022 is anti-dilutive and thus these shares are not considered in determining diluted (loss) / earnings per share
- The Statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 09 November 2023. The statutory auditors have carried out a limited review of this Statement FOR AND ON BEHALF OF THE BOARD

Place: Dallas, Texas, United States of America Date: 09 November 2023 CIN: L32200MH1986PLC040652

SANJEEV VERMA WHOLE-TIME DIRECTOR DIN: 06871685